

## महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१७

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

विकास योजना आराखड्या संदर्भातील नोटीस परिपत्रके मराठीत प्रसिद्ध करणे

- (१) ३३८२ (१५-०१-२०१५). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), प्रा.राम शिंदे (कर्जत जामखेड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मा.मुंबई उच्च न्यायालयाने (WRIT PETITION NO.७५१३ OF २०११) विकास योजना आराखड्या संदर्भातील नोटीस परिपत्रके मराठीत प्रसिद्ध करणेकामीचे नियम संपूर्ण राज्यासाठी लागू करणेबाबत दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ रोजी आदेशित केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आदेशाची अंमलबजावणी करणेकामी शासनाच्या वतीने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) : (१) होय.

(२) व (३) यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय विचारात घेवून, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची शासनाची भूमिका आहे.

मुंबई महानगरपालिकेतील क्रीडापटू कर्मचाऱ्यांसाठी असलेले क्रीडा भवन ताब्यात देण्याबाबत

- (२) ६८१८ (०९-०४-२०१५). श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई महानगर पालिकेतील क्रीडापटू कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा नैपुण्य दाखविता यावे म्हणून सन १९२६ मध्ये उभारण्यात आलेल्या क्रीडा भवनात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ते प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतांनाही क्रीडा भवन समितीने या आदेशावर स्थगिती मिळविण्यासाठी सदरील प्रकरणी न्यायालयात नेले मात्र न्यायालयाकडून समितीला दिलासा न मिळाल्याने अखेर क्रीडा भवन तात्काळ ताब्यात देण्याचे आदेश

प्रशासनाने समितीला दिले होते तसेच क्रीडा भवन समितीही बरखास्त करण्यात आली असतानाही क्रीडा भवनाचा ताबा देण्यात आलेला नसून समितीकडून आर्थिक व्यवहार सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) क्रीडा भवनात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे महानगरपालिकेच्या मुख्यालय समोरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाला सिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीनुसार उक्त क्रीडा भवन ताब्यात घेण्याकरीता पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे तसेच उक्त क्रीडा भवनातील गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१७) :** (१) हे खरे नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २५.११.२०१४ रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार संबंधित बँकांना दिनांक १९.१२.२०१४ रोजी क्रीडाभवन समिती बरखास्त झाल्याचे कळविण्यात आले होते व तदनंतर तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानुसार क्रीडाभवन महापालिकाप्रशासनाने ताब्यात घेतले असून त्याचे व्यवस्थापन व बँकेचे सर्व व्यवहार नव्याने नियुक्त केलेल्या प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनातील गैरव्यवहारासंदर्भात आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आदेशानुसार क्रीडाभवन प्रशासनाने ताब्यात घेतले असून, त्याचे व्यवस्थापन प्रशासक समितीकडून होत आहे.

बरखास्त करण्यात आलेल्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खात्यांतर्गत चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सदर चौकशीमध्ये श्री.मोहन शांताराम पाटील, विभाग निरीक्षक (क.व सं. खाते) श्री. अविनाश आत्माराम दुधाने, हमाल (लो.टि.म.स. रुग्णालय) व श्री.श्रीकांत मुकुंद कामतेकर, सेवानिवृत्त लेखाधिकारी यांच्याविरोधात आरोप सिध्द झाले आहेत.

त्यापैकी श्री. मोहन शांताराम पाटील व श्री.अविनाश आत्माराम दुधाने यांची प्रत्येकी एका वार्षिक वेतनवाढ हंगामी स्वरूपात रोखण्यात आली आहे.

तसेच श्री.श्रीकांत मुकुंद कामतेकर यांचे मूळ निवृत्तीवेतन रु. १०००/- प्रतिमाह याप्रमाणे पुढील एक वर्षाच्या कालावधीकरीता कमी करण्यात आले आहे.

**मुंबई, मुलुंड (पूर्व) स्टेशन ते नाणेपाडा गांव, मिठागर रोड ते नाहूर रेल्वे, ते भांडुप पूर्व पर्यंतच्या दोन्ही समांतर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याबाबत**

(३) १२२७० (०९-०४-२०१५). श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई, मुलुंड (पूर्व) स्टेशन ते नाणेपाडा गांव, मिठागर रोड ते नाहूर रेल्वे ते भांडुप पूर्व पर्यंतच्या दोन्ही समांतर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) :** (१), (२) व (३) मुलुंड (पूर्व) रेल्वे स्थापनक ते नाणेपाडा गांव यांच्यामध्ये महानगरपालिकेच्या "टी" विभागाच्या सुधारीत मंजूर विकास आराखडा १९९१ नुसान १८.३० मी. रुंदीचा विकास नियोजन रस्ता असून तो पूर्णपणे विकसित आहे.

भांडुप (पूर्व) ते नाहूर (पूर्व) यांच्यामध्ये "एस" विभागाच्या सुधारीत मंजूर विकास आराखडा १९९१ नुसार १८.३० मी. रुंदीचा विकास नियोजन रस्ता असून तो विकसित आहे.

नाहूर (पूर्व) ते मुलुंड (पूर्व), मिठागर फाटक, नाणेपाडा यांच्यामधील जागा मध्ये रेल्वेच्या मालकीची असून, सदर जागा मध्ये रेल्वेच्या दैनंदिन वापरामध्ये आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "एस" व "टी" विभागाच्या सुधारीत मंजूर विकास आराखडा १९९१ नुसार सदर जागेमधून कोणत्याही प्रकारचा रस्ता नियोजित नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत नाहूर रेल्वे स्थानक (पूर्व) ते मुलुंड (पूर्व), मिठागर फाटक येथे ६ क्रमांकाच्या रेल्वे मार्गाच्या समांतर रस्ता बांधणे शक्य होणार नाही.

**मौजे बावधन बु. आणि बावधन खु., (ता.मुळशी) येथील रामनदीला  
काही ठिकाणी गटाराचे स्वरूप प्राप्त झाले असल्याबाबत**

**(४) १६१७२ (०८-०४-२०१६). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे बावधन बु. आणि बावधन खु., (ता.मुळशी) येथील रामनदीला काही ठिकाणी गटाराचे स्वरूप प्राप्त झाले असून काही ठिकाणी नदीचे प्रवाहच गायब झाला असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये उघड झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नदीच्या दोन्ही बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे नदीला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नदीपात्रातून करण्यात आलेली बंद गटार योजना अनेक ठिकाणी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, ह्या प्रकरणी शासनाने यावर कुठली उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१७) :** (१) माहे फेब्रुवारी, २०१५ दरम्यान मौजे बावधान बु. ता.मुळशी जि.पुणे येथील स.न.३३९ मध्ये गोयल गंगा डेव्हलपर्स पुणे यांनी प्रकल्पाचे बांधकाम सुरु केले आहे. सदर बांधकामचा पायाचे खोदकाम सुरु असतांना त्या ठिकाणी काही प्रमाणात राडारोडा पडलेला होता. सदर प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुणे, निवासी उप जिल्हाधिकारी पुणे व उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग पुणे यांनी संबंधित विकासकास नोटीस बजावली आहे. सदर नोटीसीच्या अनुषंगाने विकासकाने रामनदीमध्ये पडलेला राडारोडा संपूर्णपणे काढलेला आहे.

(२), (३), (४) व (५) सदर नदीच्या दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे व अनधिकृत नवे बांधकामाबाबत मा.राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, बेंच पुणे यांचेसमोर अर्ज क्रमांक ३९/२०१५ अन्वये दाखल दाव्यामध्ये दिलेल्या अंतरिम आदेशानुसार विविध विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे.

**कल्याण- शिळ महामार्गालगत मौजे खिडकाळी येथे महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर आयआयटी, आयआयएम तसेच रसायन तंत्रज्ञान संस्था उभारण्याबाबत**

(५) १९९१९ (३०-०७-२०१५). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिका हद्दीतील कल्याण-शिळ महामार्गालगत मौजे खिडकाळी येथे आयआयटी, आयआयएम तसेच रसायन तंत्रज्ञान संस्थेसारख्या मोठ्या शासकीय शिक्षण संस्थांकरिता शैक्षणिक प्रयोजनासाठी सुमारे ३५० एकर जागा ठाणे महानगरपालिकेकडून आरक्षित करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जागेवर उच्च शैक्षणिक सुविधा देण्यासाठी शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, सदर ठिकाणी केव्हापर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) :** (१) मौजे खिडकाळी येथील सुमारे ११३.१२ हेक्टर जागेवरील हरीत विभाग तसेच लो कॉस्ट म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आरक्षण वगळून त्याऐवजी शैक्षणिक प्रयोजनार्थ विकास योजनेमध्ये दर्शविण्याची व या आरक्षणाकरीता समुचित प्राधिकरण ठाणे महानगरपालिका / राज्य शासन असे करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेऊन त्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ च्या प्रस्तावाची वैधानिक कार्यवाही महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. सदरचा फेरबदल प्रस्ताव शासनास अद्याप मान्यतेकरीता सादर झालेला नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

- (३) महानगरपालिकेडून शासनास फेरबदल प्रस्ताव सादर झाल्यानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही शासनस्तरावरून करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अलिबाग नगरपरिषद (जि.रायगड) मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत**

(६) २१७५० (११-०८-२०१५). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अलिबाग नगरपरिषद (जि.रायगड) मध्ये गेली २२ वर्षे ८ कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेल्या ८ कर्मचाऱ्यांची सेवा २२ वर्षे पूर्ण होवूनही अद्यापपर्यंत त्यांच्या सेवा कायम न झाल्याने प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, २२ वर्षे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रस्तावास नगरविकास विभागाकडून विलंब होण्याची कारणे कोणती,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१७) : (१), (२) व (३) अलिबाग नगरपरिषदेने सन १९९३ मध्ये प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाकडून रिक्त पदावर उमेदवारांची मागणी केली होती. परंतु निवड मंडळाकडून वेळीच उमेदवार उपलब्ध झाले नसल्याने अलिबाग नगरपरिषदेने ठराव करून सेवायोजन व समाजकल्याण विभागाकडून यादी मागवून एकूण आठ उमेदवारांची नाका लिपिक व लिपीक म्हणून तात्पूरत्या स्वरूपात नियुक्ती केली होती.

प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाकडून उमेदवार उपलब्ध झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयाने शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करित असतील तर त्यांना सामावून घेण्याबाबतचे आदेश दिले. यानुसार आयुक्त, नगरपरिषद संचालनालय मुंबई यांनी नियमानुसार समावेशनाचा प्रस्ताव अमान्य केला .

त्यानुसार सदर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली याबाबत सदर कर्मचाऱ्यांनी मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सदर न्यायालयीन प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने पुर्नविलोकन अपिल अर्जाबाबत मुख्याधिकारी, अलिबाग व शासनाने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

या अनुषंगाने मुख्याधिकारी यांना सुनावणी घेण्याचे निर्देश दिले असून मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी सुनावणी घेण्याबाबत मा.राज्यमंत्री (नगर विकास) यांचेकडे प्रस्तावित केले आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील भांडूप (प) येथील सावित्रीबाई फुले प्रसुती रुग्णालयाचे  
सर्वसाधारण रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी**

(७) २३०३२ (१४-०८-२०१५). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील भांडूप (प) येथील सावित्रीबाई फुले प्रसुती रुग्णालयाचे सर्वसाधारण रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या दिनांक २७ जानेवारी, २०१५ रोजीच्या पत्रान्वये मा.मुख्यमंत्री (नगरविकास) यांचेकडे केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत वा कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह हे भांडूप (पश्चिम) एस विभाग येथे कार्यरत असून, या रुग्णालयात सध्या ४८ खाटा (प्रसुतीविषयक ४३ व बालकांस ५) आहेत. या प्रसुतीगृहात प्रसुतीसंदर्भातील व १२ वर्षाखालील बालकांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत.

तसेच, पूर्व उपनगरातील प्रसुतीगृहांसाठी सेंटिनल सेंटर म्हणून या प्रसुतीगृहाची दर्जोन्नती करण्यात येऊन तेथे एस.एन.सी.यू. (नवजात बालक विशेष दक्षता विभाग) च्या ५ खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून, सध्या ४ बेबी वॉर्मर आणि फोटोथेरपी युनिट उपलब्ध करण्यात आले आहेत.

सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ १७२०.३८ चौ.मी. असून भांडूप व आसपासच्या लोकसंख्येचा विचार करता, भारतीय जन आरोग्य मानक मार्गदर्शनानुसार, कमीत कमी १६५ रुग्ण खाटांच्या सर्वसाधारण रुग्णालयाची आवश्यकता असू शकते व त्यासाठी किमान १३२०० चौ.मी. क्षेत्रफळ बांधकामची आवश्यकता आहे. त्याची पूर्तता सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत करून घेणे शक्य नाही.

या सर्व बाबींचा विचार करता सदर प्रसुतीगृहातील सुधारीत सुविधांचा वापर भांडूप परिसरातील नागरिकांना मिळत असल्यामुळे व सदर परिसरातील सर्वसाधारण रुग्णालयांच्या सुविधेची उपलब्धता पाहता, सदर प्रसुतीगृहाचे सर्वसाधारण रुग्णालयात रुपांतर करण्याबाबतची बाब आवश्यकतेनुसार भविष्यात विचारात घेण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोंढाळी ग्रामपंचायत (जि.नागपूर) ला नगरपंचायतचा दर्जा देण्याबाबत**

(८) २६९०६ (१७-०८-२०१५). डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोंढाळी ग्रामपंचायत (जि.नागपूर) ही मोठ्या क्षेत्राची व लोकसंख्येची ग्रामपंचायत असून सन २०१४ मध्ये येथील लोकसंख्या सुमारे १५ हजार ८८४ मतदार संख्या १० हजार २०१८ एवढी किंवा तत्सम आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या ग्रामपंचायतीची वाढती लोकसंख्या व विस्तार तसेच येथील विकास कामांची गरज लक्षात घेता या ग्रामपंचायतला नगरपंचायत चा दर्जा देणेकरीता येथील नागरीक व जनप्रतिनिधींची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियमानुसार शासनाने या ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपंचायत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर शहरातील इतर आठ नाल्यातील सांडपाणी कसबा बावडा आणि दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळविण्यासाठी निधी मिळण्याबाबत**

(९) ३४२९६ (२१-०१-२०१६). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील इतर आठ नाल्यातील सांडपाणी कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणि दुधाळी येथे काम सुरु असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळविण्यासाठी रुपये २१ कोटीचा निधीचा प्रस्ताव शासनाकडे दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) : (१), (२) व (३) \* महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखणेसाठी शहरासाठी १२ नाले सांडपाणी व्यवस्थापनचा रु. २२.५१ कोटी किंमतीचा प्रस्ताव पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे सादर करण्यात आला होता.

- सदर प्रस्तावास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त न झालेने, कोल्हापूर महानगरपालिकेने सदर चा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालयास सादर केला होता.
- सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने त्रुटीची पूर्तता करणेबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने कोल्हापूर महानगरपालिकेस कळविलेले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून अद्याप त्रुटीची पूर्तता करण्यात आली नाही.

**कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुल या मोठ्या घर संकुल प्रकल्पासाठी access रोड  
(जाण्या-येण्यासाठी रस्ता) हा खाजगी असल्याबाबत**

(१०) ४०४७७ (१३-०५-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुल या मोठ्या घर संकुल प्रकल्पासाठी access रोड (जाण्या-येण्यासाठी रस्ता) हा खाजगी असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे सदर रोडवर विजेचे दिवे बसवणे तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची भरणी करणे यासाठी अनेक अडचणी येत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, सदर गृहप्रकल्पासाठी असणारा शासकीय रोड हा झोपडपट्ट्यांनी व्यापलेला असल्याने तो प्रशासनाला ताब्यात घेण्यास अनेक अडचणी येत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर गृह प्रकल्पाला access रोड मिळण्याबाबत शासन कोणती उपाययोजना करणार आहे,
- (५) असल्यास, कधीपर्यंत शासकीय access रोड वापरण्यास उपलब्ध होणार आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची काय कारणे आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) सदर रस्ता खाजगी असल्याने तेथे विकासद्वारे सेवा-सुविधा देण्यात आल्या आहेत.
- (३) सदर गृह प्रकल्पास पश्चिम द्रुतगती महामार्गावरून येण्या-जाण्यासाठी ९० फुट डी.पी. रोड अस्तित्वात आहे.

तसेच, सदर रस्ता झोपड्यांनी व्यापलेला नाही.

- (४), (५) व (६) दिनांक २७.०५.२०१६ रोजी नव्याने प्रकाशित केलेल्या विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये सदर access रोडची रुंदी १८.३० मी. प्रस्तावित करण्यात आलेली असून, त्याच्या जागी विकास नियोजन रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

विकास नियोजन आराखडा २०३४ ला मंजूरी मिळाल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या access रोडचे रुंदीकरण करण्यात येईल.

**मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई घोटाळ्याबाबत**

(११) ४१७५५ (१७-०५-२०१६). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.इम्तीयाज सय्यद (औरंगाबाद मध्य), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई घोटाळा प्रकरणी ५ ठेकेदारावर कारवाई करण्यात आली, परंतु ५ ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,



वि.स. २७१ (९)

- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निदर्शनास आले, तदनुसार नालेसफाई घोटाळ्यात ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) :** (१) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई घोटाळा प्रकरणी ५ ठेकेदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी पाठीशी घालत असल्याची बाब निदर्शनास आलेली नाही.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या मोठ्या नाल्याच्या सफाईसाठी सन २०१५-१६ ते सन २०१६-१७ या वर्षाकरिता देण्यात आलेल्या ३२ कंत्राट कामात झालेल्या अनियमिततांबाबत संबंधित नालेसफाई कंत्राटदार, व्ही.टी.एस. कंत्राटदार व वजनकाटा ठेकेदार तसेच संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा येथील पाणी व्यवस्था  
सुधारण्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी**

(१२) ४१९४२ (१७-०५-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा येथील पाणी व्यवस्था सुधारण्यासाठी २६ कोटी रुपयांचा निधी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान मंजूर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच प्रकरणीची सद्यःस्थिती काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) कळवा प्रभाग समितीअंतर्गत गुरुत्ववाहिन्या, ऊर्ध्ववाहिन्या पुरविणे, जलकुंभ बांधणेच्या कामासाठी जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिनांक ११.०४.२०१६ रोजी कार्यादेश देण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मानखुर्द (मुंबई) येथील मातंग कुषीनगर भागात मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाबाबत**

(१३) ४२१३४ (१७-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मानखुर्द (मुंबई) येथील मातंग कुषीनगर भागात मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत एका खासगी कंत्राटदारामार्फत बांधण्यात आलेल्या शौचालयास मलवाहिनीची सोय केली नसल्याने हे शौचालय दोन दिवसातच बंद करण्यात आले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) : (१) मानखुर्द येथील मातंग कुषीनगर भागात बांधण्यात आलेले शौचालय हे महानगरपालिकेच्या मानकाप्रमाणे बांधण्यात आलेले आहे.

शौचालयाच्या मलकुंडाचे भरून वाहणारे पाणी जाण्यासाठी शौचालयाची जोडणी ज्या पर्जन्य जलवाहिनीला केली आहे तिची क्षमता पुरेशी नसल्यामुळे सदरचे शौचालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मलनिःसारण वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव असून, सदर मलनिःसारण वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शौचालय सुरु करण्यात येईल.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कांदिवली पूर्व (मुंबई) दामूनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याबाबत**

(१४) ४४२११ (०७-०५-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कांदिवली पूर्व (मुंबई) दामूनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याबाबत दिनांक २४ डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०४-०२-२०१७) : (१) हे खरे नाही.

तथापि, सन्माननीय सदस्यांनी सन २०१५ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये कांदिवली, मुंबई येथील दामूनगर येथील झोपडपट्टीस लागलेल्या आगीसंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेसंदर्भात दिनांक २१/१२/२०१५ रोजी झोपडीवासियांच्या पुनर्वसनाबाबत विधानसभेत निवेदन केले होते.

(२) व (३) दामूनगर येथील झोपडपट्टी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या म्हणजे वन विभागाच्या जमिनीवर असून सदर झोपड्या निष्कासित करण्याच्या मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उद्यानाच्या जमिनीवरील झोपडीधारकांचे विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३(१०) परिशिष्ट IV उपकलम ३.११ च्या तरतुदीनुसार मौजे चांदिवली येथे पुनर्वसन करण्यात येत आहे.

**मुंबईतील परळ-शिवडी, एफ/दक्षिण विभागातील ६ इमारतींच्या  
गृहनिर्माण प्रकल्पात झालेला गैरव्यवहार**

(१५) ४४२३० (१७-०५-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील परळ-शिवडी, एफ/दक्षिण विभागातील, सीएसक्र. १८० मधील अशोका गार्डन या ६ इमारतीच्या गृहनिर्माण प्रकल्पात स्वच्छतागृहाचे ५० चौ.फुट चटई क्षेत्र निवासी बांधकामात समाविष्ट करून, पालिका अधिनियमांचे उल्लंघन करून, सदर प्रकल्पात गैरप्रकार व अनियमितता केल्याचा प्रकार दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजीच्या निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, मा.आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांना लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग १ बाबत शासनाने तथा महापालिकेने सदरहू विकासकाविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) : (१) हे खरे नाही.

परळ-शिवडी, एफ/दक्षिण विभागातील, सीएसक्र. १८० मधील अशोका गार्डन या ६ इमारतीच्या गृहनिर्माण प्रकल्पात स्वच्छतागृहाचे ५० चौ.फुट चटई क्षेत्र निवासी बांधकामात समाविष्ट केलेले नसून, सदर इमारतीमध्ये नोकरांकरिता प्रत्येक मजल्यावर एक याप्रमाणे २.२ चौ.मी.ची. स्वच्छतागृहे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीप्रमाणे महापालिकेमार्फत नकाशात मंजूर करण्यात आलेली आहेत.

सदर इमारतीस दिनांक १५.०३.२०१२ रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून नोकरी मिळविल्याबाबत**

(१६) ४४४४२ (०३-०५-२०१६). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मध्यवर्ती पोलीस ठाणे (उल्हासनगर) मध्ये शिला रिषपाला उजैनवाल व सरिता अरविंद बडगुजर (टाक) या दोन महिलांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळविणेबाबतचा गुन्हा दिनांक २८ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास दाखल झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत सरिता अरविंद बडगुजर हिरे यांनी दिनांक १८ जुलै, २०१५ रोजी महानगरपालिका उपायुक्त यांना लेखी सविस्तर लिहिलेल्या पत्रानुसार तपास करण्यात आला आहे काय, असल्यास तपासामध्ये उल्हासनगर म.न.पा.तील तसेच कामगार संघटनातील किती कर्मचारी, व्यक्ती व अधिकारी दोषी आढळून आले आहेत,

(३) असल्यास, त्यांचेविरोधात काय कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे या प्रकरणी उपायुक्त नितीन कापडणीस यांनी केलेल्या चौकशीमध्ये दोषी आढळून आलेल्या व्यक्तींविरुद्ध काय कारवाई करण्यात आली वा येत आहे दोषी आढळून आलेल्या व्यक्तींपैकी जे सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांचेविरुद्ध कारवाई न करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) : (१) मध्यवर्ती पोलीस ठाणे (उल्हासनगर) मध्ये शिला रिषपाला उजैनवाल व सरिता अरविंद बडगुजर (टाक) या दोन महिलांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळविणेबाबतचा गुन्हा दिनांक २७ नोव्हेंबर, २०१५ रोजी दाखल झाला आहे.

(२) सरिता अरविंद बडगुजर (टाक) यांनी दिनांक १८ जुलै, २०१५ रोजी उपायुक्त यांना पत्र दिलेले आहे. तथापि सदर प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल असल्यामुळे सर्व कागदपत्रे व संचिका दिनांक ०१.०२.२०१६ रोजी मध्यवर्ती पोलीस स्टेशन, उल्हासनगर येथे दिलेली आहेत. परंतु उपायुक्त यांचेकडून स्वतंत्र तपास करण्यात आलेली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर शहरातील पाणी टंचाईबाबत**

(१७) ४५७१२ (१६-०५-२०१६). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर शहरात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे नगरसेवकांनी राजीनामा देणे, बोअरवेलचा पर्याय निर्माण करणे, पाण्यासाठी आयुक्तांच्या प्रभाग समित्यानिहाय बैठकी घेणे इत्यादी उपाय करण्यात येऊनही पाणी प्रश्न आटोक्यात येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) :** (१) हे खरे आहे. सन २०१५ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करून उल्हासनगर शहरात दिनांक १ नोव्हेंबर, २०१५ ते ३१ जुलै, २०१६ पर्यंत साप्ताहिक ३०% पाणी कपात लागू केली होती. त्यामुळे दर आठवड्याला २ दिवस पाणी पुरवठा बंद राहत होता.

फेब्रुवारी, २०१६ मध्ये जलसंपदा विभागाने पुन्हा उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करून साप्ताहिक ६० तास (२ १/२ दिवस) पाणी कपात लागू केली होती.

पाणी कपाती व्यतिरिक्त दैनंदिन साडेचार दिवस पाणी पुरवठ्यात २५% प्रतिदिन कपात लागू केली होती. त्यामुळे उल्हासनगर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती.

(२) सदर पाणी टंचाई दूर करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत खालीप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत :-

- पाणी पुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी शहरात असलेल्या अस्तित्वातील विंधण विहिरीवरील हातपंप, विद्युतपंप यांची तातडीने दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले.
  - आयुक्तांनी पाणी टंचाई संदर्भात प्रभाग समिती निहाय आढावा घेऊन, प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ५० बोअरवेल घेण्याबाबत प्रस्तावित केल्यानुसार, एकूण ४ प्रभाग समितीमध्ये २०० बोअरवेल करणेबाबतचे काम निविदा मागवून ठेकेदारामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.
  - प्रभाग निहाय नगरसेवक निधी, प्रभाग समिती निधी, गटनेता निधी व इतर विशेष निधीतून प्रत्येक प्रभागात अतिरिक्त १५० बोअरवेल केलेल्या आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केलेला विकास आराखड्याबाबत**

(१८) ४५७६४ (१७-०५-२०१६). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या परिसराच्या विकासकारिता व स्थानिक जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सर्व घटकातून हरकती मागवून, विकास आराखडा तयार केलेला असून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यामुळे मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधकरणाने मंजूर केलेला विकास आराखडा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला हस्तांतरीत करणेबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०५ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आराखाड्यात दाखविण्यात आलेल्या आरक्षणास लोकप्रतिनिधी-स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हापरिषद सदस्य यांच्यासह ग्रामस्थानी विरोध दर्शविला आहे, हे ही खरे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करणार आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) :** (१) होय, सदरचे निवेदन लोकप्रतिनिधींकडून दिनांक २/२/२०१६ च्या पत्रान्वये प्राप्त झाले आहे.

(२) व (३) २७ गावांच्या वगळलेल्या भागाची विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) मधील तरतूदीनुसार प्रसिध्द करून त्यावर हरकती / सुचना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकती / सुचनांवर संबंधितांना सुनावणी देऊन शासनास अहवाल सादर करण्याकरीता सहसंचालक नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी यांनी शासनास अहवाल सादर केला असून, त्यावर संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अभिप्राय प्राप्त झाले आहे. सदरचा अहवाल / अभिप्राय विचारात घेऊन सदर वगळलेल्या क्षेत्राच्या विकास योजनेवर उचित निर्णय घेण्याची शासनाची भुमिका आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**परळ (मुंबई) येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या तळमजल्यावर लागलेल्या आगीबाबत**

(१९) ४५८१९ (१७-०५-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या तळमजल्यावर लागलेल्या आगीत भंगार खोलीतील सामान जळून खाक झाले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) :** (१) हे खरे आहे. दिनांक ४ जानेवारी, २०१६ रोजी महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली होती.

- (२) सदर घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामार्फत चौकशी करण्यात आली असून, सदर आग धुमपानाच्या जळत्या वस्तु निष्काळजीपणे टाकल्यामुळे लागली असल्याचे आढळून आले.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिकेतील विविध विभागांचे तब्बल ९६ ऑडिट अहवाल गायब झाल्याबाबत**

(२०) ४८५४९ (१३-०५-२०१६). श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महापालिकेतील विविध विभागांचे तब्बल ९६ ऑडिट अहवाल गायब झाल्याने महापालिकेचे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची बाब माहे डिसेंबर, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महापालिका प्रशासनाकडून सन २००८ ते ०९ आणि २०१४ ते १५ या कालावधीत विविध विभागांचे ९५७ ऑडिट अहवाल केले असून त्यापैकी ३७६ अहवालात लेखापरीक्षण विभागाला आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१७) : (१) पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागाशी संबंधीत ऑडिट अहवाल लेखापरीक्षण विभागाकडे उपलब्ध असून, बांधकाम विकास विभागामार्फत अक्षेपांची पुर्तता करणेची कार्यवाही पुणे महानगरपालिकेमार्फत चालू आहे.

- (२) सन २००८-२००९ ते २०१४-२०१५ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या तपासणीत एकुण ९५७ आक्षेप काढण्यात आले असून, त्यानुसार वसूलपात्र रक्कम रुपये ५२.९६ कोटी आहे.
- (३) पुणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पनवेल शहराच्या सुधारित नियोजन आराखड्याबाबत**

(२१) ४९३१३ (०५-०५-२०१६). श्री.काशिराम पावरा (शिरपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), डॉ.विजयकुमार गावीत (नंदुरबार), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पनवेल शहराचा सुधारित नियोजन आराखडा (टीपी स्कीम) मंजूर होऊन जवळपास तीन वर्षे होऊनही अद्यापपर्यंत सदरील योजना पनवेल नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त आराखड्याची फाईल नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, वाढत्या लोकसंख्येचा ताण पनवेलच्या पायाभूत सुविधांवर सध्या पडत असून रस्ते, गटारे यासारख्या सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) :** (१) व (२) नगर रचना योजना, पनवेल क्र. १ (प्रथम फेरबदल) (अंतिम) शासनाने दि. ३१/८/२००९ च्या अधिसूचनेन्वये मंजूर केली आहे. मंजूर नगर रचना योजनेचे नकाशे व स्कीम बुक अधिप्रमाणित करणे प्रलंबित होते. नगर विकास विभागाकडील सदर प्रकरणाची मूळ संचिका जून, २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये नष्ट झाली. त्यामुळे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडून आवश्यक अभिलेखाच्या प्रती प्राप्त करून घेऊन नगर रचना योजना पनवेल क्र. १ (प्रथम फेरबदल) (अंतिम) चे नकाशे व स्कीम बुक अधिप्रमाणित करून दि. १२/१/२०१६ च्या पत्रान्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पाठविण्यात आले आहे.

(३) व (४) पनवेल नगरपरिषद क्षेत्राची नगर रचना योजना विकास योजना मंजूर असून पनवेल नगरपरिषद (सध्याची महानगरपालिका) त्यानुसार शहराचा विकास करू शकते.

**जायकवाडी ते नक्षत्रवाडी (जि.औरंगाबाद) समांतर जलवाहीनीचे काम  
संथ गतीने होत असल्याबाबत**

- (२२) ४९९७१ (०४-०५-२०१६). **श्री.संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जायकवाडीचे पाणी औरंगाबाद येथे आणण्यासाठी समांतर जलवाहीनीचे काम सिटी वॉटर युटीलीटी कंपनीला देण्यात आलेले आहे, सदर कंपनीचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे सदरचे काम सन २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, जर हे काम विहित वेळेत पूर्ण झाले नाही तर औरंगाबादमध्ये पाण्याची मोठी अडचण निर्माण होईल, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कंपनीने साडेतीन महिन्यात केवळ ७ पाईपची जोडणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संथ गतीने काम होत राहिले तर १५ वर्षे काम होणार नाही व दिलेल्या मुदतीत काम होणे अशक्य आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधित कंपनीविरुद्ध शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१७) :** (१) औरंगाबाद महानगरपालिकेने सिटी वाटर युटिलिटी कंपनी सोबत केलेल्या अग्रीमेंटनुसार करावयाची योजनेची कामे कंपनीला दिनांक ३१.०८.२०१७ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तथापि, कंपनीमार्फत आवश्यक गतीने कामे झाली नाहीत, ही बाब खरी आहे.

(२), (३), (४) व (५) औरंगाबाद समांतर जलवाहीनी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने सिटी वाटर युटिलिटी कंपनीच्या कामाची गती समाधानकारक नसल्याने औरंगाबाद महानगरपालिकेने औरंगाबाद सिटी वाटर युटिलिटी कंपनी लि. यांचे सोबतचा करारनामा दि.०१.१०.२०१६ रोजी रद्द केला आहे.

सध्या पाणी पुरवठा विषयक सर्व कामे औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहेत.

**भिवंडी (जि.ठाणे) शहर व ग्रामीण परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि स्टेम यांनी मंजूर पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले नसल्याबाबत**

**(२३) ५१७६८ (२८-०४-२०१६).** श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) शहर व ग्रामीण परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि स्टेम प्रकल्प यांनी मंजूर पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर नियोजनाअभावी शहरातील डाईंग सारख्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला चोरून पाणी पुरवठा होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :** (१) भिवंडी (जि.ठाणे) शहर व ग्रामीण परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सदर योजना १९८७ साली बांधून स्टेम वाटर डिस्ट्रीब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि.(पूर्वीचे स्टेम प्राधिकरण) यांना सन २००१ मध्ये हस्तांतरित केलेले आहे.

सदर पाणी पुरवठा योजना तयार झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार पाण्याचे वाटप / नियोजन खालीलप्रमाणे केलेले आहे.

महानगरपालिका	द.ल.ली./दिन
भिवंडी	७१.३०
भिवंडी ग्रामीण	१०.७०
ठाणे	११९.००
मिरा-भाईंदर	८४
एकुण मंजूर पाणी पुरवठा	२८५

सर्वच भागधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या निकष विचारात घेऊन पाणी पुरवठा केला जातो. दिनांक २६.०४.२०१६ रोजी स्टेमचे अध्यक्ष, संचालक मंडळ, स्टेम तथा आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी स्टेममार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे फेर नियोजन करून खालील निर्णय घेण्यात आले.

१) भिवंडी महानगरपालिका - वाढीव ९ द.ल.ली./दिन.

२) भिवंडी ग्रामीण - वाढीव ३ द.ल.ली./दिन.

(२) स्टेमच्या मुख्य जलवाहिनीवरून झोनींग पध्दतीने भिवंडी महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा होतो. औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला स्टेममार्फत पाणी पुरवठा करण्यात येत नाही.

महापालिका प्रशासनाकडून अनाधिकृत नळ कनेक्शन जोडणी धारकांवर कारवाई करणेकामी प्रभाग निहाय स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिका मुख्यलेखा परीक्षक पदाला १३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्त विभागातील सहसंचालक पदाचा दर्जाचे अधिकारी नियुक्ती करणेबाबत**

(२४) ५२३४५ (१३-०५-२०१६). श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका मुख्यलेखा परीक्षक पदाला १३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्त विभागातील सहसंचालक पदाचा दर्जाचे अधिकारी नियुक्ती करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिपत्रकाच्या चुकीचा अर्थ लावून येथील अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी २०१२ रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे येथील कनिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक यांचे पदोन्नती नविन भरती प्रक्रिया बंद पडली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यामुळे महानगरपालिका मुख्यलेखा परीक्षक खात्यातील कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून सदर परिपत्रकाला स्थगिती देण्याबाबत मागणी करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

(३), (४) व (५) हे खरे आहे.

सदर प्रकरणी म्युनिसिपल मजदूर युनियनने मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे रीट पिटीशन क्रमांक ३५९/२०१२ अनवये दाद मागितली.

सदर याचिकेच्या सुनावणीदरम्यान महापालिकेच्यावतीने, सदर खाते मोडीत काढणार नसल्याचे स्पष्टीकरण मा.न्यायालयाला देण्यात आले आहे.

तसेच, महापालिकेत असणारी प्रचलित लेखापरीक्षणाची पध्दत तसेच प्रशासकीय नियंत्रणात कोणताही बदल करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने मा.न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

श्री.एस.के. बनसोडे यांची महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

**मानखुर्द येथे म्हाडाने पंतप्रधान प्रकल्पांतर्गत सन २००४ मध्ये बांधलेल्या  
इमारतीमधील घरांचा ताबा अद्याप पर्यंत न मिळणेबाबत**

(२५) ५३६८१ (२९-०८-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मानखुर्द (मुंबई) येथे म्हाडाने पंतप्रधान प्रकल्पांतर्गत सन २००४ मध्ये बांधलेल्या इमारतीमधील सदनिकांचा ताबा अद्याप पर्यंत मिळाला नसल्याचे माहे जून, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सदनिकांची रक्कम विकासकाने म्हाडाला भरली नसल्याने सदनिकांच्या मालकांना ताबापत्र दिले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रहिवाशांना लवकरात लवकर ताबा मिळणेबाबत शासन काय उपाययोजना करत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (१०-०२-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) उपाध्यक्ष, म्हाडा यांचेकडून प्राप्त अहवालानुसार मानखुर्द सर्व्हे क्र. १३८ मधील विखुरलेल्या एकूण ७७ सदनिकांचे वितरण करण्याकरीता निविदा मागविण्यात आल्या होत्या मे.त्रिमुर्ती एंटरप्रायझेस या उच्चतम निविदा धारकास सदर ७७ सदनिकांचे तात्पुरते देकार पत्र म्हाडाच्या दि. ०३.०९.२०१४ च्या पत्रान्वये देण्यात आलेले होत. विहित कालावधीत केवळ २५% रक्कम भरल्याने व वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्ण रक्कम भरू न शकल्याने, सदर संस्थेस म्हाडाने दि. ११.०८.२०१६ रोजी केवळ २० गाळ्यांचे वितरणपत्र दिले आहे.

सद्यःस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उर्वरित गाळ्यांचे वितरणाची कार्यवाही स्थगित आहे. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खालापूर तालुक्यातील (जि. रायगड) ६७ गावांपैकी ११ गावे सिडकोच्या  
नैना प्रकल्पात वर्ग करण्याच्या निर्णयाबाबत**

(२६) ५३६८६ (२९-०८-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खालापूर (जि.रायगड) तालुक्यातील ६७ गावांपैकी ११ गावे पुन्हा सिडकोच्या नैना प्रकल्पात वर्ग करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने माहे एप्रिल, २०१६ रोजी च्या सुमारास घेतला आहे काय,
- (२) असल्यास, त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) :** (१) होय.

- (२) सदर निर्णयाची अधिसूचना शासनाने दिनांक १८/३/२०१६ रोजी निर्गमित केलेली आहे. सिडकोने वर नमूद ११ गावांसह नैनामधील एकूण २०१ गावांचा प्रारूप विकास आराखड महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ अन्वये दिनांक ७/११/२०१६ रोजीप्रसिध्द केला असून उक्त अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही सिडकोच्या स्तरावर सुरु आहे सदर आराखडा सिडकोकडून शासनास मंजूरीसाठी सादर झाल्यावर शासन त्यावर गुणवत्तेनुसार निर्णय घेईल. शासनाच्या मंजूरीनंतर सदर विकास आराखड्याची अंमलबजावणी करता येईल.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई मेट्रोवन प्रा. लिमिटेडने मुंबई महानगरपालिकेची १०० कोटींची रक्कम थकविल्याबाबत**

(२७) ५३७०२ (२६-०८-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई मेट्रोवन प्रा. लिमिटेडने मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता कर व जकातीची १०० कोटींची रक्कम थकवल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी मेट्रोवन कंपनी न्यायालयामध्ये गेली असता न्यायालयानेही त्यांचा दावा फेटाळला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, थकीत करवसुली करण्याबाबत महानगरपालिकेने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२१-११-२०१६) :** (१) हे खरे नाही. तथापि, माहे एप्रिल २०१६ मध्ये मे. मुंबई मेट्रोवन प्रा.लि.यांची सर्वोच्च न्यायालयातील याचिका क्रमांक SLP ४८९०/२०१६ खारीज झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मेट्रोवन यांच्यावर जून, २०१६ मध्ये मालमत्ता कर व जकात कराचे मागणीपत्र बजावण्यात आले आहे.

(२) हे खरे आहे.

सदर प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ०८.०४.२०१६ रोजीच्या आदेशानंतर संबंधित कंपनीने लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला आहे.

(३) थकीत करवसुली करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेतर्फे मा.लघुवाद न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले. सदर दावा मा.न्यायालयात प्रलंबित आहे.
- संबंधित कंपनीच्या मालमत्तीची मोजदाद करून मालमत्तांची देयके बजावण्यात आली.
- मे.मुंबई मेट्रोवन प्रा.लि.यांनी आयात केलेल्या मालाचे विवरण सादर न केल्याने विक्रीवर आयुक्त कार्यालयाकडून मे. मुंबई मेट्रोवन प्रा.लि.यांनी आयात केलेल्या मालाचे विवरण प्राप्त करून घेऊन जकातीच्या वसुलीसाठी मागणीपत्र बजावण्यात आले.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगडे, बोर्ले, बेलवली व पालीखुर्द (ता.पनवेल, जि.रायगड) येथील  
विरार-अलिबाग या मल्टीमॉडेल कॉरीडॉर महामार्गाबाबत**

(२८) ५३९९६ (२९-०८-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे सांगडे, बोर्ले, बेलवली व पालीखुर्द (ता.पनवेल, जि.रायगड) येथील एमएमआरडीएने नवीन आराखड्यानुसार केलेल्या १२६ कि.मी. लांबीच्या विरार-अलिबाग या मल्टीमॉडेल कॉरीडॉर महामार्गाचा सुधारित विकास आराखड्यात समावेश करून प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यासुमारास मा.मुख्य सचिव, शहर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिडको व एमएमआरडीए या विभागांनी उक्त गावांची संयुक्त पहाणी करून शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन एमएमआरडीए मार्फत नवीन आखणी करून सदर आराखडा सिडको/नैना कार्यालयास सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कॉरीडॉर महामार्गासाठी एमएमआरडीएने केलेल्या नवीन आराखड्याचा समावेश करून सुधारित प्रस्ताव मंजूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) :** (१) होय, अशा स्वरूपाचे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी संबंधिताचे अहवाल मागविण्यात आले असून सदरचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विमानतळाबाहेरच्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव**

(२९) ५४२०६ (२९-०८-२०१६). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.नितेश राणे (कणकवली), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत विमानतळाबाहेरच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावावर मा.मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई विमानतळाच्या बाहेर असलेल्या १४ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात दिनांक २९ एप्रिल, २०१६ रोजी मा.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढवा बैठक संपन्न झाली, हे ही खरे आहे काय
- (३) असल्यास, सदरहू आढवा बैठकीत प्रामुख्याने कोणकोणत्या मुदयांवर विचार विनियम करण्यात आला व कोणकोणते निर्णय घेण्यात आले,
- (४) असल्यास, एकुण किती झोपडपट्टीधारकांच्या झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे व हा प्रकल्प किती कालावधीत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण पूर्ण करणार आहे,
- (५) असल्यास, मुंबई विमानतळाच्या नजीकच्या सर्व झोपड्यांचे विनाविलंब पुनर्वसन करून पात्र झोपडीधारकांना आहे त्या ठिकाणी सदनिका देण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१७) :** (१) व (२) मुंबई येथील घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हद्दीतील झोपडीधारकाचे पुनर्वसन याविषयी मा.मुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली दि. २९/४/२०१६ रोजी बैठक संपन्न झाली हे खरे आहे.

- (३) सदर बैठकीत झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाबाबत झालेल्या चर्चेत जोपर्यंत झोपडीधारकांची पात्रतेची आकडेवारी निश्चित होत नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही, सबब, विमानतळ परिसरातील झोपड्यांचा सर्व्हे तातडीने करण्याबाबत चर्चा झाली. विमानतळाभोवती ३५ झोपडपट्ट्या असून सर्व्हेक्षणासाठी त्यांपैकी १४ झोपडपट्ट्या पहिल्या टप्प्यात (Phase-I) मध्ये घेण्याबाबत व सर्व्हेक्षणाचे काम त्वरेने पुर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
- (४) संपूर्ण सर्व्हेक्षण झाल्यानंतरच किती झोपड्याधारकांचा पुनर्विकास करावा लागणार आहे यांची आकडेवारी मिळू शकेल. तसेच प्रकल्पास किती कालावधी लागेल हे त्यानंतरच निश्चित करता येईल.
- (५) व (६) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचे नविन विनियम ६८ समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१अेअे) अन्वये शासनाने दि.९/९/२०१४ रोजीचे सूचनेनुसार फेरबदल करणेबाबत निदेश दिले होते. त्यानुसार कलम ३७ (१अेअे) खालील फेरबदलासंबंधी वैधानिक कार्यवाही नियुक्त अधिकारी यांनी पूर्ण केली असून प्रस्तावावर अंतिम धोरणात्मक निर्णय घेण्याचे संकल्पित आहे.

**मेक इन इंडियामार्फत मुंबईतील एस.आर.ए.प्रकल्प निर्माण करण्याबाबत**

(३०) ५४५३२ (२९-०८-२०१६). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी कॅनडा पेन्शन इन्व्हेस्टमेंट बोर्ड अर्थपुरवठा करणार असल्याचा करार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या करारातून मुंबईतील ४ लाख झोपडपट्टी वासीयांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव विकासाकांनी शासनास सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कॅनडा शासनाने या प्रस्तावांसाठी अर्थसहाय्य देण्यास नकार दिल्यामुळे हे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, कॅनडा शासनाने करार असतानाही अर्थसहाय्य देण्यास नकार देण्याची कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, शासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. प्रकाश महेता (२१-११-२०१६) : (१) सद्यःस्थितीत असा कोणताही करार राज्य शासनामार्फत करण्यात आलेला नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूरामधील केएमटी कर्मचा-यांची अल्पबचत व विम्याची रक्कम खात्यावर भरली गेली नसल्याबाबत**

(३१) ५४६७० (२९-०८-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूरामधील केएमटी कर्मचा-यांच्या पगारातून कपात करण्यात येणारी अल्पबचत व विम्याची रक्कम खात्यावर भरली गेली नसल्याचे नुकतेच माहे मे, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या अल्पबचत व विम्याची मुदत संपली तरीही प्रत्यक्षात कपात केलेली रक्कम कर्मचा-याला मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, यास जबाबदार असणा-या अधिकाऱ्यांवर शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१७) :** (१) व (२) होय हे खरे आहे.

परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून घेतलेली अल्पबचतीची रक्कम रु.१३,४१,४६१/- इतकी कर्मचाऱ्यांना देणे बाकी आहे. सदर अल्पबचतीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून घेणे डिसेंबर, २०१४ पासून बंद करण्यात आले आहे.

सेवानिवृत्त व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बाकी असलेली अल्पबचत रक्कमेची देणी जानेवारी, २०१७ पर्यंत व विम्याची रक्कम मार्च, २०१७ देण्याबाबतचे माहिपालिकेचे नियोजन आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबईतील भोईवाडा गावाचा पुनर्विकास करण्याबाबत

(३२) ५६४३९ (२९-०८-२०१६). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील भोईवाडा गावाचा पुनर्विकास करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने सन २००२ मध्ये विघ्नहर्ता बिल्डर्स अँड प्रोजेक्ट लि. कंपनीशी करार केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, १४ वर्षे झाली तरी भोईवाडा गावातील ७२१ भाडेकरूंच्या घराचा पुनर्विकास करण्याचे काम विघ्नहर्ता बिल्डर्सने अद्याप केलेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, भोईवाडा गावाचा पुनर्विकास किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे वा याबाबत कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) एफ/दक्षिण विभागातील परळ शिवडी विभाग येथील "भोईवाडा गाव" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर सर्व्हेक्षण क्र. २/६५८, ६७० ते ६८१, १/६८१, ६८२ ते ६८५, ७०३ ते ७०५, ७०७, ७२४, ७२६, ७२७, १/७२७, ७२८, ७३० ते ७३३, ८३६, ८४८ आणि २२९ या भूभागाच्या महापालिकेने भाड्याने दिलेल्या मालमत्तांचा विकास नियंत्रण नियम ३३(९) अन्वये नागरी नुतनीकरण योजने अंतर्गत पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे.

सदर योजनेस बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुधार समिती / स्थायी समिती/ महानगरपालिका यांनी अनुक्रमे त्यांच्या ठराव क्र. २९८ दि.०२/०१/२००३, ठराव क्र. ९६९, दि.०३/०२/२००३ व ठराव क्र. ७४८, दि.०६/०२/२००३ अन्वये मंजूरी दिलेली आहे. सदर मंजूरीनंतर उप प्रमुख अभियंता (पी.आय.सेल) यांच्यामार्फत दि.२८/०३/२००३ रोजी पत्र क्र. उप प्रमुख अभियंता (पी.आय.सेल)/८६३४ अन्वये देकारपत्र (letter of Acceptance) निर्गमित करण्यात आलेले आहे.

महापालिकेकडील इरादापत्रातील अटीनुसार संपूर्ण पुनर्विकास योजना चार वर्षांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक असतानाही पुनर्विकास योजना पूर्ण झालेली नसल्याने वास्तुविशारद- मे. म्हात्रे आणि असोसिएटस /विकासक-मे विघ्नहर्ता बिल्डर्स आणि प्रोजेक्ट प्रा.लि. यांना महापालिकेने दिनांक १०/४/२०१५ रोजीचे पत्रान्वये कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच



इरादापत्रातील अटी अन्वये रु.५,२९,६०८/- प्रति आठवडा दंड आकारणी २००७ पासून आकारून विकासकास रु.२२,६१,४२,६१६/- इतक्या रकमेचा भरणा महानगरपालिकेकडे १५ दिवसांत भरणा करण्याचे महापालिकेचे मागणी पत्र क्र. सआ/माल/२३४९३/प्र.अ.सगृस-२ दि.१०/६/२०१५ वास्तुविशारद/उद्योजक यांना पाठविण्यात आले आहे. तसेच क्र.सआ/माल/५९३५/प्र.अ.सगृस/सोसा-२, दिनांक २९/६/२०१५ अन्वये ३० दिवसांच्या आत याबाबत त्यांचे म्हणणे सादर करणे अन्यथा आपली उद्योजक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करून सदर प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आलेला आहे. भोडेवाडा गाव येथे सुर असलेला सदर पुनर्विकास प्रस्ताव महानगरपालिका आयुक्त यांच्या दि.३०/९/२०१५ रोजीच्या आदेशान्वये रद्दबातल करण्यात आलेली आहे. त्यानुसार कंत्राटदारास कळविण्यात आलेले आहे.

महानगरपालिकेने सदर पुनर्विकास योजना पूर्ण करण्यासाठी सुधारित विकास नियंत्रण नियमावली विनियम ३३(९) अन्वये दि.०६/०७/२०१६ रोजी वर्तमानपत्रात जाहिराती देवून निविदा मागविली होती. परंतू याअगोदर कंत्राटदार मे. विघ्नहर्ता बिल्डर्स अँड प्रोजेक्टस प्रा.लि. ज्यांचे कंत्राट महानगरपालिकेने याअगोदर रद्द केले होते त्यांनी मा.उच्च न्यायालयाचे रिट पिटीशन नं. ७१४, २०१६ अन्वये याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेमध्ये दि.०८/०७/२०१६ रोजी दिलेल्या आदेशान्वये महानगरपालिकेला आदेश दिल्याच्या दिनांकापासून दीड महिन्यांपर्यंत कोणत्याही नविन कंत्राटदार नेमण्याबाबत मनाई होती. तसेच मा.उच्च न्यायालयाच्या वरील आदेशानुसार याचिकाकर्ता मे. विघ्नहर्ता बिल्डर्स अँड प्रोजेक्टस प्रा.लि. यांना सिव्हिल सूट (Civil Suit) दाखल करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी दिला होता. त्यादरम्यान सदर याचिकाकर्त्याने मा.उच्च न्यायालय (Notice of Motion No. ७४ of २०१६) नोटीस ऑफ मोशन नं. ७४ ऑफ २०१६ असे दाखल केले व न्यायालयाने दि.२२/८/२०१६ रोजी दिलेल्या आदेशान्वये

“In the meantime, the Corporation may process the tenders, but shall not proceed to accept any tender until further orders.” मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

(३) सद्यस्थिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपप्रमुख अभियंता (सुधार) या कार्यालयामार्फत मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये, मसूदा निविदा तयार केली असून निविदाची वर्तमान पत्रात जाहिरात देण्याची प्रक्रिया सुरु आहे. रिट पिटीशन नं.७१४/२०१६ मध्ये उच्च न्यायालयाच्या पुढील कारवाई तसेच सुधारीत निविदेप्रमाणे प्रकल्प कालावधी बांधकाम सुरु केल्याचा दाखला मिळाल्यापासून ५ वर्षांत पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा इरादा आहे.

जुने नाशिक परिसरातील डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयांची अत्यंत दुरवस्था झाल्याबाबत

(३३) ५७३५२ (०७-१२-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जुने नाशिक परिसरातील डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयाची अत्यंत दुरवस्था झाली असून या रुग्णालयांची दुरुस्तीकरिता तेथील ग्रामस्थांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीच दुरुस्ती करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या रुग्णालयांची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१७) :** (१) व (२) हे खरे नाही.

डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयाच्या दुरुस्तीची कामे महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहेत. सन २०१५-१६ या कालावधीत रुग्णालयातील पाण्याची लाईन दुरुस्ती, पाण्याची गळती, बाथरूम रंगकाम इ.कामे करण्यात आली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबई येथील पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या गटाराच्या दुषित पाण्याबाबत

(३४) ५७३६१ (२९-०८-२०१६). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई येथील पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या गटाराच्या दुषित पाण्यामुळे तलाव प्रदुषित होत असून तलावातील जलचर प्राणी नष्ट होत आहेत तसेच तलावातील पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून पाणी दुर्गंधीयुक्त व हिरवे झाले आहे परिणामी माशांच्या अनेक जाती नष्ट झाल्या असून दोन मगर मृत्युमुखी पडल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही नैसर्गिक संपत्ती जपणे जरूरीची असल्याने प्लान्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) या संस्थेने पवई तलावास मगर पार्क घोषित करण्याची मागणी केली असल्याची बाब माहे मे, २०१६ दरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तलाव स्वच्छ रहावा आणि जलचर प्राणी सुरक्षीत रहावेत म्हणून शासनाने पवई तलावास मगर पार्क घोषित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२२-११-२०१६) :** (१) मुंबई येथील पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या गटाराच्या दुषित पाण्यामुळे तलाव प्रदुषित होत आहे हे अंशतः खरे आहे.

परंतु, सद्यःस्थितीत पवई तलावाच्या पाण्याची गुणवत्ता पाहता, सदर तलावातील मगर, मासे किंवा इतर जलचर प्राणी यांचे जीवन धोक्यात आहे असे वाटत नाही व कोणत्याही प्रकारचे जलचर मृत्युमुखी पडल्याची नोंद बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे नाही.

(२) प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) या संस्थेने पवई तलावास "मगर पार्क" घोषित करण्याची मागणी केली आहे हे खरे आहे.

(३) व (४) सदर पवई तलाव स्वच्छ रहावा आणि जलचर प्राणी सुरक्षित रहावेत म्हणून महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे :-

- पवई तलावातील पाण्यात वाढलेल्या जलपर्णी वनस्पती काढून तलावाबाहेर काढण्याचे काम सुरु असून, सदर काम ८०% पूर्ण झाले आहे.
- पवई तलावाच्या परिसरातील आदिशंकराचार्य मार्गवर अस्तित्वात असलेल्या मलनिःसारण वाहिन्यांमधून वाहणारा मलप्रवाह पवई उदंचन केंद्रात प्रवाहित होतो. सदरचा मलप्रवाह उर्ध्व वाहिनीद्वारे लालबहादुर शास्त्री मार्गावरील १००० मि.मी व्यासाच्या गुरुत्व मलनिःसारण वाहिनीद्वारे निष्कासित केला जातो.
- पवई मलजल उदंचन केंद्र ते लालबहादुर शास्त्री मार्गावरील गांधीनगर जंक्शनपर्यंत ८०० मि.मी.व्यासाची गुरुत्व मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम चरविरहित पध्दतीने प्रगतीपथावर आहे. सदर काम एप्रिल, २०१७ मध्ये पूर्ण करण्याचे योजिले आहे.
- सदर मलनिःसारण वाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर पवई येथील सर्व मलप्रवाह गुरुत्व वाहिनीने लालबहादुर शास्त्री मार्गावरील १००० मि.मी व्यासाच्या गुरुत्व मलनिःसारण वाहिनीस प्रवाहित होणार आहे.

सदर तलावास "मगर पार्क" घोषित करण्याच्या अनुषंगाने सर्व नियमांचा अभ्यासपूर्ण विचार करून व याबाबत तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

**वडाळा (मुंबई) कोकरी आगार परिसरातील तब्बल ४८०० रहिवासी मागील १२ वर्षांपासून सुविधाविना संक्रमण शिबिरात राहत असल्याबाबत**

(३५) ५८०२० (२६-०८-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडाळा (मुंबई) कोकरी आगार परिसरातील ४८०० रहिवासी गेल्या १२ वर्षांपासून अनेक सुविधाविना संक्रमण शिबिरातच राहत असल्याची बाब दिनांक १० मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संक्रमण शिबिरात त्यांना लाईट, पाणी, शौचालय अशा मुलभूत सुविधांचीही वानवा असून संक्रमण शिबिराची दुरुस्ती, पाणी व सुरळीत वीजपुरवठा मिळावा व लवकरात लवकर हक्काचे घर मिळावे असे निवेदन वीर जीजामाता रहिवाशी संघाने गृहनिर्माण राज्यमंत्री यांचेकडे सादर केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१७) :**(१) नाही.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित संस्थेमार्फत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, इ. मूलभूत सुविधा पुरविण्यात येतात. वीर जिजामाता रहिवासी संघ यांनी संक्रमण शिबिरात मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत आझाद मैदान येथे केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांनी मा.राज्यमंत्री नगर विकास यांना निवेदन सादर केले होते.

(३) व (४) वीर जिजामाता रहिवासी संघाच्या निवेदनाच्या अनुषंगाने मा.राज्यमंत्री, नगर विकास यांनी दि.०९/०८/२०१६ रोजी संबंधितांची बैठक घेतली होती. सदर बैठकीमध्ये ज्यांच्या वैयक्तिक तक्रारी आहेत त्यांच्याशी १५ दिवसांत चर्चा करून निरसन करण्यात यावे असा निर्णय झाला. त्यानुसार प्राधिकरणाने अध्यक्ष, वीर जिजामाता रहिवासी संघ यांना दि.१६/०९/२०१६ रोजीच्या पत्राद्वारे ज्या व्यक्तींच्या तक्रारी असतील त्यांनी याबाबत आवश्यक कागदपत्रे व माहिती प्राधिकरणाकडे दि.२३/०९/२०१६ पर्यंत सादर करावी असे कळविले आहे. या अनुषंगाने कोकरी आगार संक्रमण शिबिरातून एकूण २६० तक्रारीची तपासणी आणि शहानीशा सदयस्थितीत करण्यात येत आहे.

**मालाड कांदिवलीतील संरक्षण विभागाच्या ७०० हून अधिक  
इमारतींच्या रखडलेल्या विकासाबाबत**

(३६) ५८१०३ (२९-०८-२०१६). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदर्श गैरव्यवहारानंतर संरक्षण विभागाने काढलेल्या आदेशामुळे मालाड कांदिवलीतील संरक्षण विभागाच्या डेपो (सीओडी) परिसरातील सुमारे ७०० हून अधिक जुन्या इमारतीचा विकास रखडला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय तदनुसार मालाड व कांदिवली येथील जुन्या इमारतींचा विकास व्हावा म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१७) :** (१) मालाड कांदिवली संरक्षण विभागाच्या डेपो (सीओडी) परिसरातील सुमारे ६२ प्रस्ताव ना-हरकत प्रमाणपत्रासाठी विचाराधिन आहेत.

(२) सदर प्रकरणी संरक्षण विभागाने दिनांक २१/१०/२०१६ रोजी इमारत बांधकामाच्या संदर्भात दयावयाच्या ना-हरकत दाखल्याबाबत परीपत्रक निर्गमित केले असून, सदर परीपत्रकाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बांधकाम परवानगी संदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे शासनाने दिनांक ७/११/२०१६ च्या परीपत्रकान्वये सर्व संबंधितांना कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवर  
परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याबाबत**

(३७) ५८२०९ (२६-०८-२०१६). श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात येतील असे मा. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री यांनी सांगितले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भातील जमीन वा प्रकल्प नियोजन करण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासनाला असणार आहे काय,

(३) असल्यास, संबंधित जमिनीवर वसलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी शासन कोणती कार्यवाही करणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१७) : (१) मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागवरील झोपडपट्टी आणि बी.डी.डी. चाळी बद्दल नविनीकरण व पुनर्वसनाबद्दल मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचेकडे विचार चालू आहे.

(२) व (३) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ अन्वये नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित असलेल्या काही जमिनीवर "परवडणारी घरांचे" आरक्षण प्रस्तावित केले असून अधिनियमातील तरतुदीनुसार विकास योजना सुधारीत करणेसंबंधी पुढील कार्यवाही महापालिकेच्या स्तरावर सुरु आहे.

सदर अरक्षित जमिनीचे संपादन करतांना अथवा शासकीय जमिनीचे हस्तांतरण संबंधित प्राधिकरणाकडून केल्यानंतर सदर जमिनीवर वसलेल्या लोकांचे पुनर्वसन, नविन भूसंपादन अधिनियम, २०१३ नुसार करणे अपेक्षित आहे.

**महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था वरळी, मुंबई येथील रहिवाशांची  
विकासक ओमकार डेव्हलपर्स यांनी फसवणूक केल्याबाबत**

(३८) ५८२३० (२९-०८-२०१६). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरळी मुंबई येथील पा. बुधकर मार्ग, सर्व्हे क्र. २८६ (पार्ट) १२६९ (पार्ट), ७९३ मधील रहिवाशांनी महालक्ष्मी गृह निर्माण संस्था (नियोजित) स्थापन करून २१५९ झोपडीधारकांना चांगले घर मिळावे याकरिता ओमकार डेव्हलपर्स यांचेसोबत त्रिपक्षीय करार केला असून सदर ओमकार डेव्हलपर्सनी या २१५९ रहिवाशांना घरे देण्याचे कबूल करूनही फक्त ९०५ सभासदांचेच पुनर्वसन केले आहे व अन्य सभासदांची फसवणूक करित आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, विकासक ओमकार डेव्हलपर्सने सहायक निबंधक यांचे मदतीने नियोजित सोसायटीमध्ये निवडणुक प्रक्रिया राबवून उर्वरित सभासदांना घरे मिळण्यास अडथळे निर्माण करून फसवणूक केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महालक्ष्मी गृह निर्माण संस्थेच्या २१७९ झोपडीधारकांच्या फसवणूकीबाबत शासनाने चौकशी करून सर्व सभासदांना घरे मिळवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश महेता (०४-०२-२०१७) :** (१) सर्व्हे क्र. २८६ (पार्ट), १२६९ (पार्ट), ७९३, पांडूरंग बुधकर मार्ग, वरळी मुंबई या मिळकतीवरील महालक्ष्मी सह.गृह संस्थेच्या योजनेत एकूण २१७७ झोपडीधारकांपैकी १७४४ झोपडीधारक पात्र आहेत. या १७४४ पैकी ९०५ झोपडीधारकांचे पुनर्वसन झाले आहे. उर्वरित पात्र झोपडीधारकांपैकी १९५ झोपडीधारकांच्या संमतीनुसार ६८ झोपडीधारकांचे महानगरपालिकांचे एफ-दक्षिण व १२७ झोपडीधारकांचे एफ-उत्तर प्रभागामध्ये पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित आहे. एफ-दक्षिण प्रभागातील पुनर्वसन इमारतीचे (तळ+१६ मजले) बांधकाम प्रगतीपथावर असून एफ-उत्तर प्रभागातील इमारतीचे आराखडे (तळ+१७ मजले) मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच वरळी येथे ४१८ गाळे तयार असून त्यास भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु असून २२६ गाळ्यांना बांधकाम परवानगी दिलेली आहे. ८३९ झोपडीधारकांना भाडे देवून भूखंड रिकामा केलेला आहे.

(२) सदर सहकारी गृहनिर्माण संस्थेवर दि. १७/९/२०१४ रोजी प्रशासकाची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या तरतुदीनुसार निवडणूक अधिकारी नियुक्त करून तसेच १७१२ सभासदांची मतदार यादी प्रसिध्द करून संस्थेची दि.१७/६/२०१६ रोजी निवडणूक घेतलेली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सभासदांना घरे मिळण्यामध्ये कोणतीही अडचण नाही.

(३) उक्त क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील सफाई कामगारांच्या अनुकंपातत्वावरील नोकर भरतीबाबत**

(३९) ५८४६८ (२९-०८-२०१६). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांच्या अनुकंपा नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे माहे मे, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी महानगरपालिकेच्या डी आणि जी दक्षिण वार्डमधील १३ जणांना अटक करण्यात आली असून एकुण १५ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तसेच महानगरपालिकेतील आणखी काही कर्मचारी व अधिकारी यांना अटक होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर गैरव्यवहारामध्ये दोषी असणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :** (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांच्या अनुकंपा नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले.

(२) होय, आजतागायत एकुण २२ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

(३) सदर प्रकरणामध्ये अद्याप १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या प्रकरणी २२ कर्मचाऱ्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्राथमिक चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### बुलडाणा नगरपरिषदेने निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्त्यांचे काम केल्याबाबत

(४०) ५९४८६ (२९-०८-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा नगरपरिषदेने सन २०१४-१५ या कालावधीत ३६ रस्त्यांच्या कॉंक्रीटकरण कामावर सुमारे २ कोटी ५० लक्ष रुपये निधी खर्च केला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामांचा दर्जा निकृष्ट स्वरूपाचा असून एक ते दिड वर्षांच्या कालावधीतच रस्ते वाहतुकीस अयोग्य ठरले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नगरपरिषदेने माहे मे, २०१६ च्या सुमारास याच सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवर डांबराचा थर दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०१-२०१७) :** (१) ही वस्तुस्थिती आहे.

(२) एकूण ३८ रस्त्यांच्या कामांपैकी ज्या रस्त्यांच्या कामात त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्या कामाशी संबंधित कंत्राटदारांच्या देय रकमेतुन सुरक्षा रकमांच्या ठेवी नगरपरिषदेमार्फत रोखून ठेवण्यात आलेल्या आहेत.

(३) सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण सन २०१३ मध्ये करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु असताना रस्त्याचे curing कालावधीमध्ये रस्त्यावरून काही प्रमाणात वाहतुक झाल्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग काही ठिकाणी खराब झालेला होता. भविष्यात सदर रस्त्यावरून होणारी जड वाहतूक लक्षात घेवून रस्त्याची अधिक दुरावस्था होवू नये. याकरीता बुलढाणा नगरपरिषदेने ठराव क्र.२६ दि.०६/०२/२०१५ अन्वये या रस्त्यावर डांबरीकरणाचा थर चढविण्याबाबतच्या घेतलेल्या निर्णयानुसार सदर रस्त्याचे सन २०१६ मध्ये डांबरीकरण पुर्ण करण्यात आले आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबईतील कलिना येथील महानगरपालिकेचे वाचनालय बंद असल्याबाबत

(४१) ५९५५१ (२६-०८-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कलिना येथे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या वाचनालयाची इमारत अन्य दुसऱ्याच कामासाठी वापरण्यात आल्याचे माहे जून, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेचे दोन मजली वाचनालय गत वर्षभरापासून बंद असल्याने सदरचे वाचनालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून सार्वजनिक वाचनालयासाठी कोणतीही इमारत बांधलेली नाही.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) व (४) विकास नियंत्रण नियमावली १९९१ अंतर्गत महानगरपालिकेच्या अखत्यारीतील ग्रंथालय आणि दवाखान्यासाठी आरक्षित असलेली विंडसर कंपाउंड सी.एस.टी.रोड कलिना सांताक्रुझ (पूर्व) मुंबई येथील एकूण २०५.०५ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा विकासकाकडून महानगरपालिकेस प्राप्त झाली आहे.

तथापि, ग्रंथालयासाठी आरक्षित असलेल्या जागेचा वापर महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील बेनमार को.ऑ.हौ. सोसायटीच्या प्रांगणामधील सार्वजनिक ग्रंथालयाची इमारत अत्यंत धोकादायक झाल्यामुळे भविष्यात होणारी जीवित किंवा वित्त हानी टाळण्यासाठी येथील ग्रंथालय कलिना येथील जागेत स्थलांतरीत करून पुन्हा कार्यरत करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरु असून, ग्रंथालय वाचनालयाची सुविधा सर्वसामान्यांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



**माणगांव (जि.रायगड) येथील उतेखोल वाडीमध्ये व्यायामशाळेचे  
बेकायदेशीर बांधकाम केल्याबाबत**

(४२) ६०१४७ (२६-०८-२०१६). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माणगांव येथील (जि.रायगड) उतेखोल वाडीमध्ये समाज मंदिराकरिता आलेला सुमारे पाच लाख रुपयांचा निधी वापरून व्यायामशाळेचे बेकायदेशीर बांधकाम त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनजवळ शौचालयाच्या बांधलेल्या टाक्या तात्काळ तोडव्यात या मागणीकरिता माहे जून, २०१६ मध्ये भाजपाचे नेते सचिन कापडी यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नकाशामध्ये अथवा मंजूर प्लॅनमध्ये तरतूद नसतांनासुद्धा पाण्याच्या पाईपलाईन शेजारी अनधिकृतपणे शौचालयासाठी टाकी बांधण्यात आल्यामुळे पिण्याचे पाणी दुषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१७) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

दिनांक १/६/२०१६ रोजी श्री.सचिन कापडी यांनी उपोषण सुरु केले होते व चर्चेअंती श्री.कापडी यांनी त्याच दिवशी संध्याकाळी उपोषण सोडले. तसेच सदर टाकी दिनांक २/६/२०१६ रोजी काढण्यात आली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे प्रदूषण मंडळाला भरावा लागत असलेल्या कराबाबत**

(४३) ६०८७३ (२९-०८-२०१६). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील सांडपाणी शुद्ध करण्यासाठी दर वर्षी ९ कोटी रुपयांचा खर्च केला जात असतानाही हे पाणी पूर्णपणे शुद्ध न केल्याने महापालिकेस दर वर्षी ५० लाख रुपयांचा जल उपकर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे भरावा लागत असल्याची बाब माहे जून, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेने शहरात उभारलेल्या दहा मैलापाणी प्रकल्पांची क्षमता ५५४ एमएलडी प्रतिदिन असली तरी, हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने दररोज केवळ ४४ टक्के एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण होत असल्याचे दाखविले जाते प्रत्यक्षात ४० टक्केच म्हणजे २८० ते ३४० एमएलडी पाणी शुद्धीकरण होते, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१७) :** (१) अंशतः खरे आहे.

उपलब्ध शुध्दीकरण प्रकल्पान्वये पाणी शुध्द केले जात असून, MPCB च्या नियमानुसार अंदाजे दरवर्षी ४० लाख पर्यंत जल उपकर भरण्यात येतो.

(२) व (३) हे खरे नाही.

एकूण ५५४ एमएलडी क्षमतेपैकी ४०० द.ल.ली. प्रतिदिन मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. म्हणजे जवळ जवळ ७५ ते ८०% पाणी शुध्दीकरण होते. तसेच पुणे शहरात निर्माण होणाऱ्या १००% मैला पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वकश योजना तयार करण्यात आलेली असून त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर महापालिकेने कल्याण-अंबरनाथ पालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या  
रुंदीकरणाचे काम हाती घेतल्याबाबत**

**(४४) ६०९९९ (२६-०८-२०१६). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर महापालिकेने पाच महिन्यापूर्वी कल्याण-अंबरनाथ पालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या १०० फुट रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यावेळी एक हजारपेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात येऊन अतिक्रमणात गेलेले क्षेत्रफळ भर टाकून भरून काढण्याची मुभा महापालिका आयुक्त यांनी व्यापाऱ्यांना दिली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर परवानगीचा गैरफायदा घेत वालधुनीत काही लोकांनी दुमजली तर काहींनी चार मजल्याच्या इमारतीचे बांधकाम केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, महापालिकेने या प्रकरणी संबंधीतांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) कल्याण अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या बांधकामधारकांनी रस्ता रुंदीकरणाचा गैरफायदा घेऊन रस्त्यासाठीच्या बाधित बांधकामाच्या मागील बाजूस वालधुनी नदी किनारी अतिक्रमण करून भराव टाकून काही प्रमाणात वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते.

- (४) सदर वाढीव बांधकामावर महानगरपालिकेमार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर पोलीस ठाणेमध्ये महाराष्ट्र प्रादेशित व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिकेस शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी  
पिंपरी-सांडस येथील १९.५ हेक्टर जागा देण्याबाबत**

- (४५) ६१७९१ (२९-०८-२०१६). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे महापालिकेस शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने पिंपरी-सांडस येथील १९.५ हेक्टर जागा देण्यास मान्यता दिली आहे असे माहे जून, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली असून, लवकरात लवकर जागा हस्तांतरित होण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०२-२०१७) : (१) व (२)

- पिंपरी सांडस येथे वनविभागाकडून १९.९० हेक्टर जागा मिळणेकरीता वन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
  - या जागेच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाने तत्वतः सहमती दर्शविली आहे.
  - जागेचा ताबा लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीकोनातून पुणे महानगरपालिकेकडून वन विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.
  - या जागेच्या बदल्यात पर्यायी वनीकरणासाठी मौ.तुळापूर येथील पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**अवर लेडी ऑफ रेमडी या चर्च परिसरातील दफनभूमिचा अर्धा भाग रस्ता  
रुंदीकरणासाठी वापरला जाणार असल्याबाबत**

- (४६) ६२६४० (२६-०८-२०१६). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कांदिवली (मुंबई) पोयसर एस.व्ही.रोड येथील चर्चच्या शेजारी बांधण्यात आलेल्या ३२ मजली टॉवरमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या अवर लेडी

ऑफ रेमडी या चर्च परिसरात असलेल्या दफन भूमिचा अर्धा भाग रस्ता रुंदीकरणासाठी वापरला जाणार असल्याची नोटीस माहे मे, २०१६ मध्ये देण्यात आल्यामुळे ज्या समाजाची दफनभूमी आहे त्या समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार दफनभूमी वाचविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :** (१), (२), (३) व (४) कांदिवली (पश्चिम) एस.व्ही.रोडपासून कांदिवली पूर्वेकडे पिश्चित द्रुतगती मार्गास जोडणारा ९० फुट विकास नियोजित रस्ता मंजूर विकास नियोजन आराखड्यात प्रस्तावित असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार रहदारीवर तोगडा कोढण्याकरिता सदर रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

त्यानुसार प्रथमतः एस.व्ही.रोड ते पोयसर सब-वे रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर रुंदीकरण सुकर होण्याकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम २९७(१) (ब) अन्वये विकास नियोजन रस्त्यास नियमित रस्ता रेषा मंजूर करण्यात आली आहे.

सदर मंजूर नियमित रस्ता रेषेनुसार अवर लेडी ऑफ रेमडी चर्चच्या अखत्यारितील भुखंडास मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम २९९ अन्वये नोटीस देण्यात आली होती.

सदर नोटीशीविरोधात अवर लेडी ऑफ चर्च यांनी मा.उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ११६२/२०१६ दाखल केली असून, मा.न्यायालयाने सदर नोटीशीत असलेल्या अवर लेडी ऑफ चर्चच्या अवराधीन क्रॉस (INRI Cross) व दफनभूमीची जागा हस्तांतरीत करून घेण्यात स्थगिती देऊन उर्वरित जागा हस्तांतरीत करण्यातस हरकत नसल्याचे आदेशित केले आहे.

सदर नोटीसमुळे अवराधीन क्रॉस (INRI Cross) दफनभूमीची जागा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होऊन महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करावी लागत असल्यामुळे समाजामध्ये नाराजी निर्माण झाली होती. तथापि महानगरपालिका प्रशासनामार्फत संबंधित अवर लेडी ऑफ चर्चच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येत आहे.

#### पैठण शहरातील ८ नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत सोडल्याबाबत

(४७) ६२९११ (२९-०८-२०१६). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पैठण येथील गोदावरी नदीत आजूबाजूचे आठ नाले व गटारींचे पाणी सोडले जात असल्यामुळे तसेच पुढील भागात भाविक स्नान करित असल्यामुळे पाणी दुषित होत असून सदर समस्या दूर करून हे पाणी एकत्रितरित्या शहराबाहेर काढून पुढील भागातील शेती

ओलिताखाली आणण्याची योजना स्थानिक नागरिक समितीने शासनास सादर केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजना अत्यंत कमी खर्चात हजारो एकर शेतीला पाणी देणारी आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेच्या मंजूरीबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१७) :** (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शहरांसाठी एक एकत्रिकृत महानगरी परिवहन व्यवस्था प्राधिकरण स्थापन करण्याबाबत**

(४८) ६३८२० (२४-०८-२०१६). श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील १० लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी एक एकत्रिकृत महानगरी परिवहन व्यवस्था प्राधिकरण स्थापन करावे अशी सूचना राष्ट्रीय नागरी परिवहन व्यवस्थापन प्राधिकरणाने शासनाला नुकतीच केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे काय

(३) असल्यास, निर्णयाअंती त्याचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) :** (१) होय.

(२) शासन निर्णय दिनांक ४ जानेवारी, २०१० अन्वये एकत्रिकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणांतर्गत (UMMTA) "कोअर कमिटी" ची स्थापना करण्यात आली आहे.

(३) व (४) गृह विभाग शासन निर्णय दिनांक १२ फेब्रुवारी, २००८ अन्वये मुंबई तसेच मुंबई उपनगरे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत चालना देणे, वाहतूक विषयक विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याकरीता एकिकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाची (UMMTA) स्थापना केली आहे.

सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष मा.मुख्य सचिव असून विविध/कार्यालयांचे प्रमुख सदर प्राधिकरणाचे सदस्य आहेत मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेशी अनेक संस्था व घटक निगडीत आहेत. अशा संस्था व घटकांकडून येणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून अंतिम निर्णयास्तव एका "कोअर कमिटीची" स्थापना करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**परळ (मुंबई) येथील केईएम रुग्णालयाच्या वसाहतीबाबत**

(४९) ६५०१४ (१०-११-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परळ (मुंबई) येथील केईएम रुग्णालयाच्या वसाहतीत शिपाई चाळ, गॅरेज चाळ, क्लार्क चाळ, ओल्ड क्वार्टर्स अशा खूप जुन्या इमारती असून येथे साधारणतः ४०० कर्मचारी कुटुंबे राहत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या वसाहती जुन्या झाल्याने वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना होतात, तसेच शौचालये व बाथरूम कॉमन असल्याने ते भरून वाहतात त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निवासासाठी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ३० टक्के भाडे आकारले जात असुनही वसाहतीची साफसफाई डागडुजी केली जात नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर वसाहतीतील इमारती व चाळींची दुरुस्ती व देखभाल करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१७) : (१) परळ (मुंबई) येथील के.ई.एम. रुग्णालयाच्या वसाहतीत शिपाई चाळ, गॅरेज चाळ, क्लार्क चाळ, ओल्ड क्वार्टर्स अशा ९० वर्षे पूर्वीच्या जुन्या इमारती असून, येथे साधारणतः १०० कर्मचारी कुटुंबे वास्तव्यास आहेत.

(२), (३) व (४) हे खरे नाही.

सन २०१६-१७ मध्ये मान्सून कालावधीत एकदा छताचे प्लास्टर कोसळण्याची अकस्मात घटना घडली होती. त्यावेळी महानगरपालिकेमार्फत युध्दपातळीवर उपाययोजना करून कामाचा निपटारा करण्यात आला.

सदर कर्मचारी वसाहतीत कॉमन शौचालये व बाथरूमच्या साफसफाईचे कामकाज महानगरपालिकेच्या सफाई कामगारांमार्फत वेळोवेळी करण्यात येते. तसेच, डासांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता औषधयुक्त धुर फवारणी वेळोवेळी करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईत फेरीवाला धोरण आणण्याबाबत**

(५०) ६५०४७ (१०-११-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील फेरीवाल्यांना शिस्त लावून रस्ते व पदपथ मोकळे करून नागरिक व वाहनांची कोंडी रोखण्यासाठी मुंबईत फेरीवाला धोरण आणण्याची घोषणा यापूर्वी शासनाने केली होती, हे खरे आहे काय,

वि.स. २७१ (३९)

- (२) असल्यास, यापूर्वी महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले असून मुंबईत सुमारे १ लाख फेरीवाल्यांनी (फेरीवाला धोरण) या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जही केले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर फेरीवाला धोरण ठरविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१७) :** (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) केंद्र सरकारमार्फत मे, २०१४ रोजी पदपथ विक्रेते (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ लागू करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील कलम ३६ (१) अन्वये राज्य शासनमार्फत, पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६ दिनांक ३ ऑगस्ट, २०१६ अन्वये नियमावली प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच कलम ३८(१) नुसार पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना २०१७ आणि सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचना दिनांक ०९ जानेवारी, २०१७ रोजी शासनमार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :**  
**मुंबई.**

**डॉ. अनंत कळसे**  
**प्रधान सचिव,**  
**महाराष्ट्र विधानसभा.**

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.